




**VASTUKALA**  
Unlocking Excellence

[www.vastukala.co.in](http://www.vastukala.co.in)

MSME Reg No: UDYAM-MH-18-0083617  
An ISO 9001 : 2015 Certified Company  
CIN: U74120MH2010PTC207869

## Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

# Valuation Report of the Immovable Property



### Details of the property under consideration:

Name of Owner : **Mr. Manishkumar Rajaram Pal**

Residential Flat No. 1504, 15<sup>th</sup> Floor, Building No 1, "Fortune Heights Co-Op. Hsg. Soc. Ltd. ",  
MHADA Scheme Code No. 339, Siddharth Nagar - 4, Village - Pahadi Goregaon West, Goregaon  
(West), Taluka - Borivali, District - Mumbai Suburban , PIN - 400 104, State - Maharashtra, Country -  
India.

Latitude Longitude : 19°9'36.2"N 72°50'27.3"E

### Intended User:

**Punjab National Bank  
Borivali West Branch**

Ganjawala Elegance, Ganjawala Lane, Near Chamunda Circle Petrol Pump  
Borivali West, Mumbai - 400092

### Our Pan India Presence at :

- |            |        |           |           |
|------------|--------|-----------|-----------|
| Nanded     | Thane  | Ahmedabad | Delhi NCR |
| Mumbai     | Nashik | Rajkot    | Raipur    |
| Aurangabad | Pune   | Indore    | Jaipur    |

### Regd. Office

BI-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road,  
Powai, Andheri East, **Mumbai**: 400072, (M.S), India

+91 2247495919

[mumbai@vastukala.co.in](mailto:mumbai@vastukala.co.in)

[www.vastukala.co.in](http://www.vastukala.co.in)



## VALUATION OPINION REPORT

This is to certify that the property bearing Residential Flat No. 1504, 15<sup>th</sup> Floor, Building No 1, "**Fortune Heights Co-Op. Hsg. Soc. Ltd.**", MHADA Scheme Code No. 339, Siddharth Nagar - 4, Village - Pahadi Goregaon West, Goregaon (West), Taluka - Borivali, District - Mumbai Suburban, PIN - 400 104, State - Maharashtra, Country - India belongs to **Mr. Manishkumar Rajaram Pal**.

Boundaries	:	Building	Flat
North	:	Road No. 16	Lift
South	:	Under Construction Building	Staircase
East	:	Ekta Suprabhat Complex	Marginal Space
West	:	Internal Road	Flat No. 1501

Considering various parameters recorded, existing economic scenario, and the information that is available with reference to the development of neighbourhood and method selected for valuation, we are of the opinion that, the property premises can be assessed for this particular purpose at **₹ 99,51,225.00 (Rupees Ninety Nine Lakh Fifty One Thousand Two Hundred Twenty Five Only)**.

The valuation of the property is based on the documents produced by the concern. Legal aspects have not been taken into considerations while preparing this report.

Hence certified

For **VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.**

Director

Auth. Sign.



**Sharadkumar Chalikwar**

Govt. Reg. Valuer

Chartered Engineer (India)

Reg. No. [N]C.C.I.T/I -14/52/2008-09

Punjab National Bank Empanelment No.: REF:ZO: SAMD:1138

Encl.: Valuation report

### Our Pan India Presence at :

- Nanded
- Mumbai
- Aurangabad
- Thane
- Nashik
- Pune
- Ahmedabad
- Rajkot
- Indore
- Delhi NCR
- Raipur
- Jaipur

### Regd. Office

BI-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, **Mumbai**: 400072, (M.S), India

+91 2247495919

[mumbai@vastukala.co.in](mailto:mumbai@vastukala.co.in)

[www.vastukala.co.in](http://www.vastukala.co.in)



### Valuation Report of Immovable Property

General	
1	Name and Address of Valuer : <b>Sharadkumar Chalikwar</b> <b>Vastukala Consultants India Pvt. Ltd.</b> B1-001, U/B Floor, Boomerang, Chandivali Farm Road, Powai, Andheri(East), Mumbai - 400 072.
2	Purpose for which the valuation is made : To assess Fair Market Value of the property for Housing Loan Purpose.
3	a) Date of inspection : 20.09.2024
	b) Date of valuation : 27.09.2024
	c) Title Deed Number : -
4	List of documents produced for perusal: I) Copy of First Intimation of Allotment Tenement Letter Dated 12.01.2018 in the name of Mr. Manishkumar Rajaram Pal issued by Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA). II) Copy of Possession Receipt Dated 19.06.2019 in the name of Mr. Manishkumar Rajaram Pal issued by Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA). III) Copy of Society Maintenance Bill No.383 Dated 01.08.2024 in the name of Mr. Manishkumar Rajaram Pal issued by Fortune Heights Co-Op. Hsg. Soc. Ltd..
5	Name of the owner(s) and his / their address (es) with Phone no. (details of share of each owner in case of joint ownership) : <b>Mr. Manishkumar Rajaram Pal</b>  Residential Flat No. 1504, 15 <sup>th</sup> Floor, Building No 1, " <b>Fortune Heights Co-Op. Hsg. Soc. Ltd.</b> ", MHADA Scheme Code No. 339, Siddharth Nagar - 4, Village - Pahadi Goregaon West, Goregaon (West), Taluka - Borivali, District - Mumbai Suburban, PIN - 400 104, State - Maharashtra, Country - India.  <u>Contact Person :</u> Mrs. Nandini Sartape (Neighbour) Mobile No. 9870529453  Sole Ownership
6	Brief description of the property (Including Leasehold / freehold etc.) : The property is a Residential Flat located on 15 <sup>th</sup> Floor. The composition of Residential Flat is 1 Bedroom + Living Room + Kitchen + Passage + Bathroom + WC. <b>(1 BHK)</b> The property is at 1.00 Km. distance from Bangur Nagar Metro Station.
7	Location of property
a)	Plot No. / Survey No. :
b)	Door No. : Residential Flat No. 1504
c)	C.T.S. No. / Village : CTS No - 267(Part), Village - Pahadi Goregaon West
d)	Ward / Taluka : Taluka - Borivali

e)	Mandal / District	:	District - Mumbai Suburban	
f)	Date of issue and validity of layout of approved map / plan	:	The property is constructed by MHADA, hence MHADA itself is an issuing authority.	
g)	Approved map / plan issuing authority	:		
h)	Whether genuineness or authenticity of approved map/ plan is verified	:	N.A.	
i)	Any other comments by our empanelled valuers on authentic of approved plan	:	N.A.	
j)	Comment on unauthorizes Construction if any	:	N.A.	
k)	Comment on demolition proceedings if any	:		
8	Postal address of the property	:	Residential Flat No. 1504, 15 <sup>th</sup> Floor, Building No 1, " <b>Fortune Heights Co-Op. Hsg. Soc. Ltd.</b> ", MHADA Scheme Code No. 339, Siddharth Nagar - 4, Village - Pahadi Goregaon West, Goregaon (West), Taluka - Borivali, District - Mumbai Suburban , PIN - 400 104, State - Maharashtra, Country - India.	
9	City / Town	:		
	Residential area	:	Yes	
	Commercial area	:	No	
	Industrial area	:	No	
10	Classification of the area	:		
	i) High / Middle / Poor	:	Middle Class	
	ii) Urban / Semi Urban / Rura	:	Urban	
11	Coming under Corporation limit / Village Panchayat / Municipality	:	Village - Pahadi Goregaon West MHADA	
12	Whether covered under any State / Central Govt. enactments (e.g., Urban Land Ceiling Act) or notified under agency area/ scheduled area / cantonment area	:	No	
13	<b>Boundaries of the property</b>	:	<b>As per site</b>	<b>As per Document</b>
	North	:	Road No. 16	Details not available
	South	:	Under Construction Building	Details not available
	East	:	Ekta Suprabhat Complex	Details not available
	West	:	Internal Road	Details not available
	<b>Flat</b>	:	<b>As per site</b>	<b>As per Document</b>
	North	:	Lift	Details not available
	South	:	Staircase	Details not available

	East	:	Marginal Space	Details not available
	West	:	Flat No. 1501	Details not available
14	Dimensions of the site	:	N. A. as property under consideration is a Residential Flat in a building.	
		:	As per the Deed	As per Actuals
	North	:	Details not available	Lift
	South	:	Details not available	Staircase
	East	:	Details not available	Marginal Space
	West	:	Details not available	Flat No. 1501
15	Extent of the site	:	<p>Carpet Area in Sq. Ft. = 486.48 (Area as per Site measurement)</p> <p>Carpet Area in Sq. Ft. = 479.00 (Area As Per First Intimation of Allotment Tenement Letter)</p> <p>Built Up Area in Sq. Ft. = 574.80 (Carpet Area + 20%)</p>	
15.1	Latitude, Longitude & Co-ordinates of Flat	:	19°9'36.2"N 72°50'27.3"E	
16	Extent of the site considered for Valuation	:	<b>Carpet Area in Sq. Ft. = 479.00 (Area As Per First Intimation of Allotment Tenement Letter)</b>	
17	Whether occupied by the owner / tenant? If occupied by tenant since how long? Rent received per month.	:	<p>Tenant Occupied</p> <p>Tenant Name : Miss. Priyanka Occupied Since - Last 3 Years</p>	
<b>II</b>	<b>APARTMENT BUILDING</b>			
1.	Name of the Apartment	:	<b>Fortune Heights Co-Op. Hsg. Soc. Ltd.</b>	
2.	Description of the locality Residential / Commercial / Mixed	:	Residential	
3.	Year of Construction	:	2018 (MHADA Allotment Letter)	
4.	Number of Floors	:	Stilt + 22 Upper Floors	
5.	Type of Structure	:	R.C.C. Framed Structure	
6.	Number of Dwelling units in the building	:	15 <sup>th</sup> Floor is having 2 Flats	
7.	Quality of Construction	:	Good	
8.	Appearance of the Building	:	Good	
9.	Maintenance of the Building	:	Good	
10.	Facilities Available			
	Lift	:	2 Lifts	

	Protected Water Supply	:	Municipal Water Supply
	Underground Sewerage	:	Connected to Municipal Sewerage System
	Car parking - Open / Covered	:	Stilt Car Parking Space
	Is Compound wall existing?	:	Yes
	Is pavement laid around the Building	:	Yes
<b>III</b>	<b>Residential Flat</b>		
1.	The floor in which the Flat is situated	:	15 <sup>th</sup> Floor
2.	Door No. of the Flat	:	Residential Flat No. 1504
3.	Specifications of the Flat		
	Roof	:	R. C. C. Slab
	Flooring	:	Vitrified Tile Flooring
	Doors	:	Teak Wood Door frame with Solid flush door
	Windows	:	Powder coated Aluminum sliding windows with M. S. Grills
	Fittings	:	Concealed plumbing with C.P. fittings. Electrical wiring with concealed
	Finishing	:	Cement Plastering + POP Finish
4.	House Tax		
	Assessment No.	:	Details not available
	Tax paid in the name of	:	Details not available
	Tax amount	:	Details not available
5.	Electricity Service connection No.	:	Details not available
	Meter Card is in the name of	:	Details not available
6.	How is the maintenance of the Flat?	:	Good
7.	Sale Deed executed in the name of	:	<b>Mr. Manishkumar Rajaram Pal</b>
8.	What is the undivided area of land as per Sale Deed?	:	Details not available
9.	What is the plinth area of the Flat?	:	Built Up Area in Sq. Ft. = 575.00 (Carpet Area + 20%)
10.	What is the floor space index (app.)	:	As per MHADA norms
11.	What is the Carpet area of the Flat?	:	<b>Carpet Area in Sq. Ft. = 486.48</b> <b>(Area As per actual site measurement)</b>  <b>Carpet Area in Sq. Ft. = 479.00</b> <b>(As Per Area First Intimation of Allotment Tenement Letter)</b>
12.	Is it Posh / I Class / Medium / Ordinary?	:	Medium

13.	Is it being used for Residential or Commercial purpose?	:	Residential Purpose
14.	Is it Owner-occupied or let out?	:	Tenant Occupied
15.	If rented, what is the monthly rent?	:	₹ Rs. 32,000/- (Present rental income per month)
<b>IV</b>	<b>MARKETABILITY</b>		
1.	How is the marketability?	:	Good
2.	What are the factors favoring for an extra Potential Value?	:	Located in developed area
3.	Any negative factors are observed which affect the market value in general?	:	No
<b>V</b>	<b>Rate</b>		
1.	After analyzing the comparable sale instances, what is the composite rate for a similar Flat with same specifications in the adjoining locality? - (Along with details / reference of at - least two latest deals / transactions with respect to adjacent properties in the areas)	:	₹ 17202/- to ₹ 24059/- per Sq. Ft. on Carpet Area ₹ 14335/- to ₹ 20049/- per Sq. Ft. on Built Up Area
2.	Assuming it is a new construction, what is the adopted basic composite rate of the Flat under valuation after comparing with the specifications and other factors with the Flat under comparison (give details).	:	₹ 21,000/- per Sq. Ft.
3.	Break – up for the rate	:	
	I. Building + Services	:	₹ 2,500/- per Sq. Ft.
	II. Land + others	:	₹ 18,500/- per Sq. Ft.
4.	Guideline rate obtained from the Registrar's Office for new property (an evidence thereof to be enclosed)	:	₹ 1,76,517/- per Sq. M. i.e. ₹ 16,399/- per Sq. Ft.
	Guideline rate(an evidence thereof to be enclosed)	:	₹ 1,70,535/- per Sq. M. i.e. ₹ 15,843/- per Sq. Ft.
5.	In case of variation of 20% or more in the valuation proposed by the Valuer and the Guideline value provided in the State Govt. notification or Income Tax Gazette justification on variation has to be given	:	It is a foregone conclusion that market value is always more than the RR price. As the RR Rates area Fixed by respective State Government for computing Stamp Duty / Rgstrn. Fees. Thus the differs from place to place and Location, Amenities per se as evident from the fact than even RR Rates Decided by Government Differs.
<b>VI</b>	<b>COMPOSITE RATE ADOPTED AFTER DEPRECIATION</b>		
<b>a</b>	Depreciated building rate		
	Replacement cost of Flat with Services (v(3)i)	:	₹ 2,500/- per Sq. Ft.
	Age of the building	:	6 years

	Life of the building estimated	:	54 years Subject to proper, preventive periodic maintenance & structural repairs.
	Depreciation percentage assuming the salvage value as 10%	:	9.00%
	Depreciation Ratio of the building	:	-
<b>b</b>	Total composite rate arrived for Valuation	:	
	Depreciated building rate VI (a)	:	₹ 2,275/- per Sq. Ft.
	Rate for Land & other V (3) ii	:	₹ 18,500/- per Sq. Ft.
	<b>Total Composite Rate</b>	:	<b>₹ 20,775/- per Sq. Ft.</b>
	<b>Remarks</b>	:	<b>At the time of site visit, 15th Floor having 2 Flats &amp; Refuge area and remaining floors having 4 Flats.</b>

**Details of Valuation:**

No.	Description	Qty.	Rate per unit (₹)	Estimated Value (₹)
1	Present value of the Flat	479.00 Sq. Ft.	20,775.00	<b>99,51,225.00</b>

The sales comparison approach uses the market data of sale prices to estimate the value of a real estate property. Property valuation in this method is done by comparing a property to other similar properties that have been recently sold. Comparable properties, also known as comparables, or comps, must share certain features with the property in question. Some of these include physical features such as square footage, number of rooms, condition, and age of the building; however, the most important factor is no doubt the location of the property. Adjustments are usually needed to account for differences as no two properties are exactly the same. To make proper adjustments when comparing properties, real estate appraisers must know the differences between the comparable properties and how to value these differences. The sales comparison approach is commonly used for Residential Flat, where there are typically many comparables available to analyze. As the property is a Residential Flat, we have adopted Sale Comparison Approach Method for the purpose of valuation. The Price for similar type of property in the nearby vicinity is in the range of ₹ 17202.00 to ₹ 24059.00 per Sq. Ft. on Carpet Area / ₹ 14335.00 to ₹ 20049.00 per Sq. Ft. on BuiltUp Area. Considering the rate with attached report, current market conditions, demand and supply position, Flat size, location, upswing in real estate prices, sustained demand for Residential Flat, all round development of Residential and Commercial application in the locality etc. We estimate ₹20,775.00 per Sq. Ft. on Carpet Area for valuation.

As a result of my appraisal and analysis, it is my considered opinion that the value of the above property in the prevailing condition with aforesaid specifications is **₹99,51,225.00 (Rupees Ninety Nine Lakh Fifty One Thousand Two Hundred Twenty Five Only)**. The **Realizable Value** of the above property is **₹89,56,103.00 (Rupees Eighty Nine Lakh Fifty Six Thousand One Hundred Three Only)**. The **Distress Value** is **₹79,60,980.00 (Rupees Seventy Nine Lakh Sixty Thousand Nine Hundred Eighty Only)**.

I.	Date of Purchase of Immovable Property	:	12/01/2018
II.	Purchase Price of immovable property	:	-
III.	Book value of immovable property	:	₹ 0.00
IV.	Fair Market Value of immovable property	:	₹ 99,51,225.00
V.	Realizable Value of immovable property	:	₹ 89,56,103.00



Since 1989

**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**

An ISO 9001 : 2015 Certified Company





VI.	Distress Sale Value of immovable property	:	₹ 79,60,980.00
VII.	Guideline Value (574.80 X 15,843.00)	:	₹ 91,06,556.00
VIII.	Insurable value of the property (574.80 Sq. Ft. X 2,500.00)	:	₹ 14,37,000.00
IX.	Value of property of similar nature in the same locality drawn from any one of the popular property websites such as Magic bricks, 99 Acres, Housing NHB Residex etc.	:	Please Refer Page No. 13, 14 & 15

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

Director

Auth. Sign.

**Sharadkumar Chalikwar**

Govt. Reg. Valuer

Chartered Engineer (India)

Reg. No. [N]C.C.I.T/I -14/52/2008-09

Punjab National Bank Empanelment No.: REF:ZO: SAMD:1138



Enclosure	
1.	Declaration from the valuer
2.	Model code of conduct for valuer
3.	Photograph of owner with the property in the background
4.	Screen shot (in hard copy) of Global Positioning System (GPS)/Various Applications (Apps)/Internet sites (eg. Google earth) etc.
5.	Any other relevant documents/extracts






Since 1989

**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**

An ISO 9001 : 2015 Certified Company




# Actual Site Photographs




Since 1989  
**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**  
An ISO 9001 : 2015 Certified Company



# Route Map of the property



Note: Red marks shows the exact location of the property



**Longitude Latitude: 19°9'36.2"N 72°50'27.3"E**

Note: The Blue line shows the route to site distance from nearest Metro Station (Bangur Nagar - 1.00 Km. ).



Since 1989

**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**

An ISO 9001 : 2015 Certified Company



## Ready Reckoner Rate

Department of Registration & Stamps Government Of Maharashtra		नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन													
<b>Valuation For Rural Area</b>															
<b>Location Details</b>															
Select Type <input type="radio"/> Development Agreement <input type="radio"/> Tenant Occupied <input checked="" type="radio"/> Other		Division Name <span style="float: right;">Mumbai</span>													
District Name <span style="float: right;">मुंबई(उपनगर)</span>	Zone Name <span style="float: right;">87-पहाडी-गोरेगाव पश्चिम</span>														
Attribute <span style="float: right;">सि.टी.एस. नंबर</span>	267	SubZone Name	भुभाग : उचरेस गावाची हा												
<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Open Land</th> <th>Residence</th> <th>Office</th> <th>Shop</th> <th>Industry</th> <th>Unit</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td style="text-align: center;">76820</td> <td style="text-align: center;">160470</td> <td style="text-align: center;">184650</td> <td style="text-align: center;">218300</td> <td style="text-align: center;">160470</td> <td style="text-align: center;">Square Meter</td> </tr> </tbody> </table>		Open Land	Residence	Office	Shop	Industry	Unit	76820	160470	184650	218300	160470	Square Meter		
Open Land	Residence	Office	Shop	Industry	Unit										
76820	160470	184650	218300	160470	Square Meter										

Stamp Duty Ready Reckoner Market Value Rate for Flat	160470			
Increase by 10% on Flat Located on 15 <sup>th</sup> Floor	16047			
<b>Stamp Duty Ready Reckoner Market Value Rate (After Increase/Decrease) (A)</b>	<b>1,76,517.00</b>	<b>Sq. Mtr.</b>	<b>16,399.00</b>	<b>Sq. Ft.</b>
Stamp Duty Ready Reckoner Market value Rate for Land (B)	76820			
The difference between land rate and building rate(A-B=C)	99,697.00			
Percentage after Depreciation as per table(D)	6%			
<b>Rate to be adopted after considering depreciation [B + (C X D)]</b>	<b>1,70,535.00</b>	<b>Sq. Mtr.</b>	<b>15,843.00</b>	<b>Sq. Ft.</b>

### Multi-Storied building with Lift

For residential premises / commercial unit / office on above floor in multistoried building, the rate mentioned in the ready reckoner will be increased as under:

	Location of Flat / Commercial Unit in the building	Rate
a)	On Ground to 4 Floors	No increase for all floors from ground to 4 floors
b)	5 Floors to 10 Floors	Increase by 5% on units located between 5 to 10 floors
c)	11 Floors to 20 Floors	Increase by 10% on units located between 11 to 20 floors
d)	21 Floors to 30 Floors	Increase by 15% on units located between 21 to 30 floors
e)	31 Floors and above	Increase by 20% on units located on 31 and above floors

### Depreciation Percentage Table

Completed Age of Building in Years	Value in percent after depreciation	
	R.C.C Structure / other Pukka Structure	Cessed Building, Half or Semi-Pukka Structure & Kaccha Structure.
0 to 2 Years	100%	100%
Above 2 & up to 5 Years	95%	95%
Above 5 Years	After initial 5 year for every year 1% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 70% of Market Value rate	After initial 5 year for every year 1.5% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 85% of Market Value rate

## Price Indicators

Property	Residential Flat		
Source	https://www.99acres.com/		
Floor	-		
	<b>Carpet</b>	<b>Built Up</b>	<b>Saleable</b>
Area	478.00	573.60	-
Percentage	-	20%	-
Rate Per Sq. Ft.	₹24,059.00	₹20,049.00	-

99acres


Post property FREE

Home > Property in Mumbai > Flats in Mumbai > Flats in Goregaon > Flats in Siddharth Nagar, Goregaon > 1 BHK Flats in Siddharth Nagar, Goregaon Posted on May 29, 2024 | Ready to move

₹1.15 Cr

@ 24,039 per sq.ft.

Estimated EMI ₹91,851

1BHK 1Bath

Flat/Apartment for Sale

In Fortune Heights, Siddharth Nagar, Goregaon, Goregaon West

Contact Owner FREE  
Shortlist

RERA STATUS NOT AVAILABLE | Website: https://maharera.maharashtra.gov.in/

Overview
Owner Details
Price Trends
Registry Record
Explore Locality
Recomr. >

Property (5)

Photos (1/5)

Area

Carpet area: 478.38 sq.ft.

(44.44 sq.m.)

Price

₹ 1.15 Crore+ Govt Charges & Tax

@ 24,039 per sq.ft.

Floor Number

20<sup>th</sup> of 21 Floors

Property Age

1 to 5 Year Old

Configuration

1 Bedroom , 1 Bathroom, No Balcony

Address

Fortune Heights  
Siddharth Nagar, Goregaon, Goregaon West

Overlooking

Main Road

Places nearby

2001, Siddharth Nagar, Goregaon, Goregaon West View All (50)

City Centre Mall

Mega Mall Parking

WR Parking

Our Lady of the Rosary Church

Amba Mata Mandir

Hdfc

Why should you consider this property?

Close to School

Close to Hospital

Close to Market

Gated Society

Full Power Backup

24\*7 Water

Close to Railway Station

Overlooking Main Road

Parking Available

Vitrified Flooring

VASTUKALA

Unlocking Excellence

Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company

## Price Indicators

Property	Residential Flat		
Source	Housing.Com		
Floor	-		
	<b>Carpet</b>	<b>Built Up</b>	<b>Saleable</b>
<b>Area</b>	478.00	573.60	-
<b>Percentage</b>	-	20%	-
<b>Rate Per Sq. Ft.</b>	₹23,013.00	₹19,177.00	-

HOUSING.COM
Buy In Mumbai

Goregaon West X + Add

Download App
List Property Free
Saved

### 1 BHK Flat


By REPUTED BUILDER

Fortune heights, Siddharth Nagar, Goregaon West, Mumbai


**₹1.1 Cr** EMI starts at ₹54.61 K

₹23.01 K/sq.ft


[Contact Owner](#)



Hall



Hall



Bedroom

+ 3 more

478 sq.ft  
Built Up Area

₹23.01 K/sq.ft  
Avg. Price

5 Year Old  
Age of property

Ready to move  
Possession status

Higher of 22 floors

Unfurnished  
Furnishing

OVERVIEW
POPULAR PROPERTIES NEARBY
FURNISHINGS
AMENITIES
RATINGS AND REVIEWS
PRICE TRENDS
LOCALITY

**Property Location**  
Fortune heights, Siddharth Nagar, Goregaon West, Mumbai

Around This Property

School

Patuck Technical High School

1 min  
(0.2 km)

Hospital

Benz Hospital

4 mins  
(2.3 km)

View more on Maps

**Awesome! Nice neighborhood around**

**Contact Seller**

**VS** Vishal Sutar  
Owner  
+9198841.....

Please share your contact

Name

+91 Phone

Email

I agree to be contacted by Housing and agents via  
WhatsApp, SMS, phone, email etc

I am interested in Home Loans

Get Contact Details

Still deciding?  
Shortlist this property for now & easily come back to it later.

**Property Overview**

Brokerage	Price
No Charge	₹1.1 Cr
Access Zero Brokerage Properties >	
Carpet Area	Bedrooms
478 sq.ft	1



**VASTUKALA**  
Unlocking Excellence

Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



## Sale Instances

Property	Residential Flat		
Source	Index no.2		
Floor	-		
	<b>Carpet</b>	<b>Built Up</b>	<b>Saleable</b>
Area	433.00	519.60	-
Percentage	-	20%	-
Rate Per Sq. Ft.	₹19,630.00	₹16,359.00	-



11808387  
04-08-2024

Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact concern SRO office.

**सूची क्र.2**

दुय्यम निबंधक : सह दु.नि. बोरीवली 4  
दस्त क्रमांक : 11808/2024  
नोंदणी :  
Regn:63m

**गावाचे नाव : पी.एस.पहाडीगोरेगांव**

(1)विलेखाचा प्रकार	करारनामा
(2)मोबदला	8500000
(3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	7659273.96
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:Mumbai Ma.na.pa. इतर वर्णन : , इतर माहिती: सदनिका नं. 2001 सी विंग,20 वा मजला,नवरंग क्रिस्टल,न्यु सिद्धार्थ नगर पंचम को-ऑप हौऊ सोसा लि,सिद्धार्थ नगर,एस व्ही रोड,गोरेगाव(पश्चिम)मुंबई-400104.... बांधीव मिळकतीचे एकूण क्षेत्र.433 चौ.फूट.रेरा कार्पेट एरिया म्हणजेच 44.27 चौ मी बिल्टअप एरिया आहे .सि.टी.एस नं .356(पार्ट),गाव-पहाडी गोरेगाव(पश्चिम),तालुका -बोरीवली,मुंबई.. व सोबत एक कार पार्किंग जागा .( ( C.T.S. Number : 356(Part) ; ) )
(5) क्षेत्रफळ	44.27 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-मे.ऑक्सफर्ड प्लॅनेट रियलटी एलएलपी चे भागीदार समीर ठाकरशी शेठीया तर्फे मुखत्यार संदीप रतिलाल छेडा वय:-56 पत्ता:-प्लॉट नं: ऑफिस नं ए-102, माळा नं: -, इमारतीचे नाव: सिग्मा इमराल्ड, ब्लॉक नं: सांताक्रूझ (पूर्व)मुंबई, रोड नं: गुरु नारायण मार्ग, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400055 पॅन नं:-AAHFO6766A
(8)दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-मोहन नाडार वय:-37; पत्ता:-प्लॉट नं: रूम नं ए-12, माळा नं: -, इमारतीचे नाव: बालाजी बिल्डिंग, ब्लॉक नं: गोरेगांव पश्चिम मुम्बई, रोड नं: लिन्क रोड, महाराष्ट्र, MUMBAI. पिन कोड:-400104 पॅन नं:-AMTPN5100D
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	31/07/2024
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	31/07/2024
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	11808/2024
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	510000
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14)शेरा	
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.

## Sale Instances

Property	Residential Flat		
Source	Index no.2		
Floor	-		
	<b>Carpet</b>	<b>Built Up</b>	<b>Saleable</b>
Area	436.00	523.20	-
Percentage	-	20%	-
Rate Per Sq. Ft.	₹17,202.00	₹14,335.00	-



9700387

22-06-2024

Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact concern SRO office.

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. बोरीवली 4

दस्त क्रमांक : 9700/2024

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : पी.एस.पहाडीगोरेगांव

(1)विलेखाचा प्रकार	करारनामा
(2)मोबदला	7500000
(3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	7196183.06
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असत्यास)	1) पालिकेचे नाव:Mumbai Ma.na.pa. इतर वर्णन : इतर माहिती: सदनिका नं. 2001 बी विंग,20 वा मजला,नवरंग क्रिस्टल,न्यु सिद्धार्थ नगर पंचम को-ऑप हौज सोसा लि,सिद्धार्थ नगर,एस व्ही रोड,गोरेगाव(पश्चिम)मुंबई-400104.... बांधीव मिळकतीचे एकूण क्षेत्र.436 चौ.फूट.रेरा कार्पेट एरिया म्हणजेच 44.57 चौ मी बिल्टअप एरिया आहे .सि.टी.एस नं .356(पार्ट),गाव-पहाडी गोरेगाव(पश्चिम),तालुका -बोरीवली,मुंबई..( ( C.T.S. Number : 356(PT) ; ) )
(5) क्षेत्रफळ	44.57 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-मे.ऑक्सफर्ड प्लॅनेट रियाल्टी एलएलपी चे भागीदार समीर ठाकरशी शेठीया तर्फे मुखत्यार संदीप रतिलाल छेडा वय:-55 पत्ता:- प्लॉट नं. ऑफिस नं ए- 102 , माळा नं. -, इमारतीचे नाव: सिग्मा इमराल्ड , ब्लॉक नं: सांताक्रूझ पूर्व मुंबई, रोड नं: गुरु नारायण मार्ग , महाराष्ट्र, MUMBAI. पिन कोड:-400055 पॅन नं:-AAHFO6766A
(8)दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-पुनम भरत भगत वय:-43; पत्ता:-प्लॉट नं: ए/603, माळा नं. -, इमारतीचे नाव: कामगार पंचगंगा को-ऑप हौज सोसा लि, ब्लॉक नं: मालाड पूर्व मुंबई , रोड नं: दफ्तरी रोड , महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400097 पॅन नं:-ALYPD2707Q 2): नाव:-भरत नटवरभाई भगत वय:-47; पत्ता:-प्लॉट नं: ए/603, माळा नं. -, इमारतीचे नाव: कामगार पंचगंगा को-ऑप हौज सोसा लि, ब्लॉक नं: मालाड पूर्व मुंबई , रोड नं: दफ्तरी रोड , महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400097 पॅन नं:-AHOPB7598K
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	21/06/2024
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	21/06/2024
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	9700/2024
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	450000
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14)शेरा	
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.



## Justification for Price / Rate

The Market Value of the property is based on facts of markets discovered by us during our enquiries, however the government rate value in this case is less than the market value arrived by us. We are of the opinion that the value arrive by us will prove to be correct if an Auction of the subject property is carried out. As far as Market Value in Index II is concerned, it is not possible to comment on same, may be government rates are fixed by sampling during same point of time in part and whereas, Market values change every month.

In most of the cases the actual deal amount or Transaction value is not reflected in Index II because of various Market practices. As Valuer, we always try to give a value which is correct reflection of actual transaction value irrespective of any factors in market.



Since 1989

**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**

An ISO 9001 : 2015 Certified Company



**(Appendix-VII)****UNDERTAKING**

I, Sharadkumar Chalikwar son of Shri. Baburao Chalikwar do hereby solemnly affirm and state that:

- a. I am a citizen of India.
- b. I have not been removed / dismissed from service / employment earlier.
- c. I have not been convicted of any offence and sentenced to a term of imprisonment
- d. I have not been found guilty of misconduct in my professional capacity.
- e. I am not an undischarged insolvent.
- f. I have not been convicted of an offence connected with any proceeding under the Income Tax Act 1961, Wealth Tax Act 1957 or Gift Tax Act 1958 and.
- g. My PAN Card number as applicable is AEAPC7114Q
- h. I have read the Handbook on Policy, Standards and procedure for Real Estate Valuation, 2011 of the IBA and this report is in conformity to the 'Standards' enshrined for valuation in the Part - B of the above handbook to the best of my ability.
- i. I undertake to keep you informed of any events or happenings which would make me ineligible for empanelment as a valuer
- j. I have not concealed or suppressed any material information, facts and records and I have made a complete and full disclosure
- k. I have not been found guilty of misconduct in professional capacity. In case I am found guilty of misconduct/adoption of unethical practices/submission of under of overvalued valuation reports, in professional capacity, in Punjab National Bank OR in some other Bank/Institution and brought to the notice of Punjab National Bank, by IBA/Central Bureau of Investigation (CBI)/ Reserve Bank of India (RBI)/ Any other Govt. Agency/Body, my empanelment will stand cancelled with Punjab National Bank, without referring to Grievances Redressal System of the Bank. PNB will be free to report to the IBA, Institute of Valuers etc. about the misconduct/adoption of unethical practices and may take appropriate legal action for deficiency in services



Since 1989

**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**

An ISO 9001 : 2015 Certified Company



No.	Particulars	Valuer comment
1	background information of the asset being valued;	The property under consideration is purchased by from vide dated .
2	purpose of valuation and appointing authority	As per the request from Punjab National Bank, Borivali West Branch to assess Fair Market Value value of the property for Housing Loan purpose
3	identity of the valuer and any other experts involved in the valuation;	Sharadkumar Chalikwar - Regd. Valuer Deepak Jain - Valuation Engineer Rashmi Jadhav - Technical Manager Pradnya Rasam - Technical Officer
4	disclosure of valuer interest or conflict, if any;	We have no interest, either direct or indirect, in the property valued. Further to state that we do not have relation or any connection with property owner / applicant directly or indirectly. Further to state that we are an independent Valuer and in no way related to property owner / applicant
5	date of appointment, valuation date and date of report;	Date of Appointment - 24.09.2024 Valuation Date - 27.09.2024 Date of Report - 27.09.2024
6	inspections and/or investigations undertaken;	Physical Inspection done on - 20.09.2024
7	nature and sources of the information used or relied upon;	Market Survey at the time of site visit Ready Reckoner rates / Circle rates Online search for Registered Transactions Online Price Indicators on real estate portals Enquiries with Real estate consultants Existing data of Valuation assignments carried out by us
8	Procedures adopted in carrying out the valuation and valuation standards followed;	Sales Comparative Method
9	restrictions on use of the report, if any;	This valuation is for the use of the party to whom it is addressed and for no other purpose. No responsibility is accepted to any third party who may use or rely on the whole or any part of this valuation. The valuer has no pecuniary interest that would conflict with the proper valuation of the property.
10	major factors that were taken into account during the valuation;	current market conditions, demand and supply position, Residential Flat size, location, upswing in real estate prices, sustained demand for Residential Flat, all round development of commercial and Commercial application in the locality etc.
11	major factors that were not taken into account during the valuation;	-
12	Caveats, limitations and disclaimers to the extent they explain or elucidate the limitations faced by valuer, which shall not be for the purpose of limiting his responsibility for the valuation report.	Attached

(Annexure-V)

## MODEL CODE OF CONDUCT FOR VALUERS

### Integrity and Fairness

1. A valuer shall, in the conduct of his/its business, follow high standards of integrity and fairness in all his/its dealings with his/its clients and other valuers.
2. A valuer shall maintain integrity by being honest, straightforward, and forthright in all professional relationships.
3. A valuer shall endeavour to ensure that he/it provides true and adequate information and shall not misrepresent any facts or situations.
4. A valuer shall refrain from being involved in any action that would bring disrepute to the profession.
5. A valuer shall keep public interest foremost while delivering his services.

### Professional Competence and Due Care

6. A valuer shall render at all times high standards of service, exercise due diligence, ensure proper care and exercise independent professional judgment.
7. A valuer shall carry out professional services in accordance with the relevant technical and professional standards that may be specified from time to time.
8. A valuer shall continuously maintain professional knowledge and skill to provide competent professional service based on up-to-date developments in practice, prevailing regulations / guidelines and techniques.
9. In the preparation of a valuation report, the valuer shall not disclaim liability for his/its expertise or deny his/its duty of care, except to the extent that the assumptions are based on statements of fact provided by the company or its auditors or consultants or information available in public domain and not generated by the valuer.
10. A valuer shall not carry out any instruction of the client insofar as they are incompatible with the requirements of integrity, objectivity and independence.
11. A valuer shall clearly state to his client the services that he would be competent to provide and the services for which he would be relying on other valuers or professionals or for which the client can have a separate arrangement with other valuers.

### Independence and Disclosure of Interest

12. A valuer shall act with objectivity in his/its professional dealings by ensuring that his/its decisions are made without the presence of any bias, conflict of interest, coercion, or undue influence of any party, whether directly connected to the valuation assignment or not.
13. A valuer shall not take up an assignment if he/it or any of his/its relatives or associates is not independent in terms of association to the company.
14. A valuer shall maintain complete independence in his/its professional relationships and shall conduct the valuation independent of external influences.
15. A valuer shall wherever necessary disclose to the clients, possible sources of conflicts of duties and interests, while providing unbiased services



Since 1989

**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**

An ISO 9001 : 2015 Certified Company



16. A valuer shall not deal in securities of any subject company after any time when he/it first becomes aware of the possibility of his / its association with the valuation, and in accordance with the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 or till the time the valuation report becomes public, whichever is earlier.
17. A valuer shall not indulge in 'mandate snatching' or offering 'convenience valuations' in order to cater to a company or client's needs.
18. As an independent valuer, the valuer shall not charge success fee.
19. In any fairness opinion or independent expert opinion submitted by a valuer, if there has been a prior engagement in an unconnected transaction, the valuer shall declare the association with the company during the last five years.

### Confidentiality

20. A valuer shall not use or divulge to other clients or any other party any confidential information about the subject company, which has come to his / its knowledge without proper and specific authority or unless there is a legal or professional right or duty to disclose.

### Information Management

21. A valuer shall ensure that he/ it maintains written contemporaneous records for any decision taken, the reasons for taking the decision, and the information and evidence in support of such decision. This shall be maintained so as to sufficiently enable a reasonable person to take a view on the appropriateness of his /its decisions and actions.
22. A valuer shall appear, co-operate and be available for inspections and investigations carried out by the authority, any person authorised by the authority, the registered valuers organisation with which he/it is registered or any other statutory regulatory body.
23. A valuer shall provide all information and records as may be required by the authority, the Tribunal, Appellate Tribunal, the registered valuers organisation with which he/it is registered, or any other statutory regulatory body.
24. A valuer while respecting the confidentiality of information acquired during the course of performing professional services, shall maintain proper working papers for a period of three years or such longer period as required in its contract for a specific valuation, for production before a regulatory authority or for a peer review. In the event of a pending case before the Tribunal or Appellate Tribunal, the record shall be maintained till the disposal of the case.

### Gifts and hospitality:

25. A valuer or his / its relative shall not accept gifts or hospitality which undermines or affects his independence as a valuer. Explanation: For the purposes of this code the term 'relative' shall have the same meaning as defined in clause (77) of Section 2 of the Companies Act, 2013 (18 of 2013).
26. valuer shall not offer gifts or hospitality or a financial or any other advantage to a public servant or any other person with a view to obtain or retain work for himself / itself, or to obtain or retain an advantage in the conduct of profession for himself / itself.



Since 1989

**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**

An ISO 9001 : 2015 Certified Company



## Remuneration and Costs.

27. A valuer shall provide services for remuneration which is charged in a transparent manner, is a reasonable reflection of the work necessarily and properly undertaken, and is not inconsistent with the applicable rules.
28. A valuer shall not accept any fees or charges other than those which are disclosed in a written contract with the person to whom he would be rendering service.

## Occupation, employability and restrictions

29. A valuer shall refrain from accepting too many assignments, if he/it is unlikely to be able to devote adequate time to each of his/ its assignments.
30. A valuer shall not conduct business which in the opinion of the authority or the registered valuer organisation discredits the profession.

## Miscellaneous

31. A valuer shall refrain from undertaking to review the work of another valuer of the same client except under written orders from the bank or housing finance institutions and with knowledge of the concerned valuer.
32. A valuer shall follow this code as amended or revised from time to time.

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

Director

Auth. Sign.

**Sharadkumar Chalikwar**

Govt. Reg. Valuer

Chartered Engineer (India)

Reg. No. [N]C.C.I.T/I -14/52/2008-09

Punjab National Bank Empanelment No.: REF:ZO: SAMD:1138



Since 1989

**Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.**

An ISO 9001 : 2015 Certified Company

